CBI should be autonomous like **Election Commission, says** Madras High Court

Madurai. The Central Bureau of Investigation (CBI) should be an autonomous body like the Election Commission of India (ECI), the Madurai bench of Madras High Court said on Tuesday.

While hearing a plea seeking a CBI probe into an alleged financial fraud of Rs 300 crore in Ramanathapuram district, Justices N Kirubakaran and Justice P Pugalendhi in their judgment said, "CBI should function independently like Election Commission.

The funds required for the CBI should be The funds required for the CBI should be allocated in the budget within a year." The High Court said that the Central Government should consider enacting the necessary legislation for the CBI to function as an autonomous body. "CBI Director should be empowered to report directly to the Minister and the Prime Minister with exclusive powers like the Cabinet Secretary and should act alone without being under the administration of without being under the administration of the Central Government," the judgment further read. "The CBI should be provided with the modern facilities and technologies, like Federal Bureau of Investigation (FBI) of the US and Scotland Yard of the UK," the judges said. The Court further said the basic judges said. The Court further said the basic infrastructure, constructions, residential facilities and technical facilities required by the CBI should be completed within six weeks. "The policy decision on the recruitment of persons with expertise in cyber and forensics and financial audit should be made within six weeks." should be made within six weeks. Action should be taken to fill the vacancies," the court added. The Madurai bench of the High Court also said that the cases pending till December 31, 2020, should be completed expeditiously. A report in this regard should be filed within six weeks or the CBI Director should be present, the Court ordered.

Indore: 75 Sindhi refugees from Pakistan granted Indian citizenship

Indore. As many as 75 refugees from Pakistan belonging to the Sindhi community who had escaped from the neighboring country due to "harassment" were granted Indian citizenship in Indore on Tuesday as part of the commemoration of 75 years of India's independence.

The citizenship certificates were given in the presence of BJP Member of Parliament Shankar Lalwani, former MLA Jitu Jirati and Collector Manish Singh. Murlilal Madhvani, who arrived in India three decides as a thomas Minister Minister. decades ago, thanked Prime Minister Narendra Modi for his citizenship. "We were harassed in Pakistan, so we came to India 32 years ago. It has been 32 years since we are living in this nation. Today, we are getting citizenship in India. I thank Prime Minister Narendra Modi for this," he said. Anjali Kalra, another refugee, said, "We came to India 17 years ago from Pakistan, including family. There were a lot of problems for Sindhis in Pakistan. I thank the Indian Government for accepting us." Shankar Lalwani, BJP MP from Indore, who himself belongs to the Sindhi community, said more than 600 Pakistani Sindhis living in Indore have been given citizenship so far. "These Pakistani nationals were living in Indore on a longterm visas. Today we are giving citizenship to 75 people on the 75th Amrit Mahotsav of Independence. More than 600 Pakistani Sindhis living in Indore have been given citizenship so far," he said. Talking about the situation in Afghanistan, he said, "The situation is very critical now. The Central government is working in the right way."

Rajasthan High Court terms live-in relationship with married woman 'illicit', denies police protection

Jaipur: A single-judge bench of Rajasthan High Court recently termed a live-in relationship between a man and a married woman "illicit". The bench denied police protection to the woman on August 12, as she submitted before the court that she was a victim of domestic violence after which she left her husband's house. The plea was filed by a 30-year-old married woman and a 27-year-old man from the Jhunjhunu district before the single-judge bench of Justice Satish Kumar Sharma. During the hearing, the counsel for the petitioners submitted that both the petitioners are adults and are consensually in a live-in relationship. The petition said the woman is married but has been living separately because of physical abuse by her husband. "It is clear from examining all the documents of both sides that petitioner number 1 is already married. She has not got a divorce but despite that, she is staying with petitioner number 2 in a live-in relationship. In such a scenario, the live-in relationship between the two comes under the category of an illicit relationship," says the court order. While passing the order, Justice Sharma also cited a recent order of the Allahabad High Court, wherein it had rejected the request for police protection in a similar case. Earlier this month, the Allahabad High Court dismissed protection plea of a married woman staying in a live-in relationship with her partner. The court observed that live-in-relationship cannot be at the cost of social fabric of this country. A division bench of Justices Dr Kaushal Jayendra Thaker and Subhash Chandra observed, "Directing the police to grant protection to them may indirectly.

PUBLIC NOTICE My Client Mrs. Yogita Kadam Kapdi is holding Flat No. 2202, 22nd Floor, in "A" Wing, in newly developed building know as Palkhi Aura, in Laxmi Shoppin Centre CHS Ltd., Dattapada Road, Borivali (E), Mumbai – 400 066. Further Original fully paid up Share Certificate bearing Member's Register No. 072 issued in lieu of Old Certificate No. bearing distinctive Nos. from 087001 to 087005 (both inclusive) with respect to old Flat No. 1 in "A" wing, in Laxmi Shopping Center CHS Ltd., Dattapada

All persons having any claim, charge o whatsoever nature with respect to the same may lodge their claim, objection of whatsoever nature along with requisit proof of documents in my Office at 5th Floor, Kundan House, Dattapada Road Borivali (E), Mumbai - 400 066, within 15 days of publication of this Notice failing which it will be deemed that there is no such claim, right, interest.

Road, Borivali (E), Mumbai - 400 066

has been misplaced/lost/not traceable.

ADVOCATE URMIL G. JADAV. B. Com, L.L.B., Mumbai. Place : Mumbai Dated : 19.08.2021

PUBLIC NOTICE

Notice is given to the public at large that Mrs. Manasi Chandrashekhar Dighe & Mr. Chandrashekhar K. Dighe, joint owners and members of 'ADITI Co-op Housing Society Ltd, & holding flat no.8 situated at F.P. no.255 (Old plot no.225), 51st TPS road, Babhai, Borivali (W), Mumbai 400 091, Maharashtra and holding Share certificate no.8 having distinctive no.'s from **36** to **40** (both inclusive), have vide Affidavit dt-22.07.2021, Police F.I.R. dt-30.07.2021 & Indemnity bond dt-02.08.2021, have declared that the said Share certificate no.8 in original issued to them by the said ADITI Co-op Housing Society Ltd, has been misplaced / lost and the same is not traceable, till date.

Any person having any claim to or against the said flat no.8 (address as above) or any part thereof by way of sale, exchange, inheritance, mortgage, gift, lease, lien, charge, trust, maintenance easement, possession, tenancy, attachment or otherwise, however is required to make the same known in writing to the Society at the address mentioned below, alongwith valid and legal supporting documents within 14 (Fourteen) days from the date of publication hereof, otherwise such claim, if any will be considered as waived and the Society will proceed for issuing 'Duplicate' Share Certificate.

Place: Mumbai Date: 19.08.2021

Sd/-The Secretary, ADITI CHS Ltd, 51st TPS road Babhai, Borivali (W) Mumbai 400 091

Public Notice

The General Public is hereby informed that my client is intending to purchase the below mentioned schedule of property from its owner viz., MRS. JYOTI SHRIKRISHNA RANE. If anybody is having any objection, claim, interest, dispute for the above intended sale transaction, he/she/ they may contact the undersigned with the documentary proof substantiating his/her/their objections/claims/details of dispute/s within ten (10) days from the date of this publication, failing which, my client will proceed to complete the sale transaction with the above owners as if there are no third party claims/ objections/ disputes in respect of the Schedule Property and thereafter no claims/ objections/ disputes will be entertained.

Schedule of Property All that the Residential Flat Premises No. 115, admeasuring 180 Sq. Ft. Carpet area on the 1st Floor of Building known as "Bajrang Krupa Building Known As Shree Bairang Co-operative Housing Society Limited situated at Delisle Road N. M. Joshi Marg, Mumbai-400013 and said Building constructed on ALI THAT pieces or parcel of land bearing C. S. No. 168 Zone 12/91 A

of Lower Parel Division. Place: Mumbai Dated: 19/08/2021

> ADV. SANTOSH R. PATIL D-4, Shree Pimleshwar CHS LTD. M. P. Marg, Currey Road, Mumbai-400013

NOTICE

Notice is hereby given that the certificate(s) for the under mentioned Equit Shares of the Company have been lost/misplaced and the holder(s)/ purchaser(s) of the said Equity shares have applied to the Company to issue duplicate share

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Folio No.	Name of Shareholders	Share	Number of	Distincti	ve Nos.
		Certificate No.	Shares	From	To
0094077	Shobha Sachin Raote	55344	25	5034401	503442
	Sachin Baburao Raote	55345	8	5034426	503443
		165594	16	10374447	103744
					L

Name of shareholder(s): Shobha Sachin Raote and Sachin Baburao Raote Name and Registered office address: Venky's (India) Ltd "Venkateshwara House" No.114/A/2, Pune-Sinhagad Road, Pune, Maharashtra-400021

Date: 19/08/2021

PUBLIC NOTICE

This is to declare that following Fla No. A-4 desired to sale by my client Mr. Vasanth Babu Suvarna. And his reaistered document Dt 29/12/1988 is misplaced so for the title clearance he publish this notice. The Flat No. A-4, admeasuring 920 Sq.Ft.. on First Floor, of building known as "SAPTA STAR" CHS Ltd. Star Colony, Manpada Road Dombivli (East), Tal. Kalyan, Dist Thane, bearing Plot No. 1A, Survey No. 59, Hissa No. 1(Pt), 2(Pt), 3(Pt of Village Nandivali, Taluka Kalyan Dist. Thane, within the limits of Kalyan Dombivli Municipal Corporation Dombivli Division within the registration Dist. Thane & Sub-Registration Dist. Kalyan in its Dombivli Division. hereinafter called

the said flat. My client Mr. Vasanth Babu Suvarn execute the Agreement for Sale Dt. 29/12/1988 and registered with Sub-Registrar Kalyan-1 on 29/03/1989 under Document No. 2448/1989. The said original document (Agreement for Sale) was misplaced and complaint lodged in Ramnagar Police Station, Dombivl (East), Under Complaint No 0756/2021, Dt. 17/08/2021.

So any one having above agreement and having any claim. lease, mortgage for above referred Flat. Please inform within 14 days from the publication of this notice to Advocate & Notary Mr. S. V. Tarte Ground Floor, Arihant Puja CHS Ltd., Near Tarte Plaza, Gandh Nagar, Dombivli (East) 421204, Tal Kalyan, Dist. Thane. If nobody have found or claimed above mentione flat within a notice period then we will proceed and sure that nobody have any claim, mortgage, or lease and sale deed in respect of above flat and then suppose that the title o the said flat is cleared and marketable.

Dombivli. Date : 18/08/2021.

S. V. TARTE Advocate & Notary

PUBLIC NOTICE Shri Sujeet Poonabhai Borad,

nember of the Green Hills View CHS Ltd., situated at S. No. 41(P), Village Bhalivali, Virar (East), Taluka Vasai Dist. Palghar-401303, holdin Residential Plot/ Bungalow No. **35,36,37** and 38 in the said society, died or 23/07/2020 without any Will.

The society on an application from th nominee Mrs. Sarika Sujeet Borad, wife of the deceased Shri Sujeet Poonabha Borad, hereby invites claims of objections from heir/s or other claimants objectors in the matter of transfer of the said shares and interest of the decease member Late Shri Sujeet Poonabhai Borad, in the said capital/ property Residential Plot/ Bungalow No. 35,36,3 and 38 in the society within a period of **30** days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims objections for transfer of shares and interest of the deceased member in the said plots/ bungalows of the society. If no claims/ objections are received withi the period as prescribed above, the society shall be free to deal with the transfer of the said shares of the deceased member in the said plots oungalows as provided under the bye of the society. The claim /objections, if any, received by the society for transfer of shares and interes of the deceased member in the capital/property of the society shall be dealt under prevailing law.

A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the Society's office with the Secretary of the society petween 11 A.M. to 5 P.M with prio permission from the date of publication of the notice till the date of expiry of it

For and on behalf of Green Hills View Co-op. Hsg. Soc. Ltd Sd/- Hon. Secretary Date: 19/08/2021

Place: Virar (East), Dist: Palghar

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that MR. HITESH RAMESHCHANDRA SHAH has applied for the transfer of 50% undivided rights in the Flat No. B-407 admeasuring 69.70 sq. mt. builtup area on 4th Floor in the building known as Charkop Pawan Putra CHSL, situated at Plot No. 282, Road No. RDP-4, Sector-5, Charkop Kandivali (West), Mumbai- 400067 Land bearing CTS No. IC/1/459 of Village- Kandivali, Taluka- Borivali, Dist. Mumbai along with 10 fully paid up shares of Rs.50/- each bearing distinctive Nos. 151 to 155 (both inclusive) under Share Certificate HITESH RAMESHCHANDRA SHAH, who expired on 07/03/2014.

All persons who have any claim, right, title and/or interest or demands to in or against the said property by way of inheritance, mortgage, charge, trust, lien, possession, gift maintenance, lease, attachment o otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at his address at B-407, 4th Floor, Charkop Pawan Putra CHSL, Plot No. 282 Road No. RDP-4, Sector-5, Charkop Kandivali (West), Mumbai 400 067 and also to the abovementioned society within 14 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned.

(Adhiraj Bhalekar)

Add.- Sector-4, Charkop, Kandivali (W) Mumbai- 400067. Mob: 7208652013

PUBLIC NOTICE TAKE NOTICE that the original allottee Shri. NARESHKUMAR J. MITTAL had beer

allotted Flat No.26, admeasuring 497.65 sq.fts. built-up area equivalent to 46.25 sq.mts built-up area, on 1st floor at Raiendr Nagar PARISHRAM Co-operative Housing Society Limited, at Building No.2, MIG Colony, Rajendra Nagar, Dattapada Road, Borivali (East), Mumbai - 400 066 by the Mhada and thereafter Shri NARESHKUMAR J. MITTAL, died intestate on 11.04.2014 at Kathmandu, Nepal, leaving behind him wife and two son as legal heirs namely i) Smt. NARESHKUMAR J. MITTAL, ii) Mr. AMBUJ NARESHKUMAR MITTAL & iii) Mr. **Anuj nareshkumar mitta**l Further Smt. MANORAMA
NARESHKUMAR MITTAL had applied to society for transfer of membership and shares and accordingly the society had accepted the membership of Smt. MANORAMA NARESHKUMAR MITTAL and endorsed the share certificate in he name. Later on the above legal heirs had also released, renounced and gave up thei entitled undivided equal inheritance shares rights, titles and interest in respect of the said Flat No.26, admeasuring 497.65 sq.fts. builtup area equivalent to 46.25 sq.mts built-up area, on 1st floor at Rajendra Nagar PARISHRAM Co-operative Housing Society Limited, at Building No.2, MIG Colony Rajendra Nagar, Dattapada Road, Borivali (East), Mumbai – 400 066 vide Release Deed dated 13.08.2021 duly registered at the office of Joint Sub Registrar Borivali – M.S.D. bearing document no. BRL8-8908-2021 dated 13.08.2021 in favour of Smt. MANORAMA NARESHKUMAR MITTAL and accordingly my client Smt. MANORAMA NARESHKUMAR MITTAL is the absolute owner and having share certificate in he

ANY PERSON or PERSONS having any claim or claims against or in respect of the aforesaid flat premises and/or the legal heirs ship claim/s in respect of the above said flat premises, and any other related document and/or premises or any part thereof by way o any right, title or interest, mortgage encumbrance, lease, lien, charge o otherwise howsoever are hereby requester to make the same known in writing with documentary proof to Adv. ANUJ VINOD MORE, Advocate, Bombay High Court, having office in the name of MOR ASSOCIATES, at 85/D-4, Gorai (1) Vishran CHS Ltd., RSC-1, Gorai-1, Borivali (West) Mumbai-400091, within a period of 7 days from the date hereof otherwise such claim o claims, if any, will be considered as waived and abandoned unconditionally and irrevocably. At Mumbai dated this 19th day of August,

2021.

ANUJ VINOD MORE Advocate, Bombay High Cour

भिवंडी नि.शहर महानगरपालिका, भिवंडी



प्रथम ई-निविदा सुचना क्र.१८ सन २०२१-२२

प्रभाग क्र.२२ मधील पिसपार्क मध्ये डेकोरेटिव्ह गार्डन फिटिंग लावणे इत्यादी कामे करणेकामी महानगरपालिकेचे संकेतस्थळावर दि.२०/०८/२०२१ ते ०३/०९/२०२१ पर्यंत उपलब्ध आहेत. तरी ऑनलाईन निविदा संकेतस्थळावर

सबब कामाची फेर ई-निविदा महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर mahatenders.gov.in दि.0६/0९/२०२१ पर्यंत ३.०० वाजेपर्यंत मागविणेत येत आहेत.

> (एल.पी. गायकवाड) शहर अभियंता भिवंडी नि.शहर महानगरपालिका, भिवंडी

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to state that I am investigating the title of Smt Hansa Kishorbhai Shah and Mr. Viral Kishor Shah, who are the joint owners of th property mentioned in the schedule hereunder. Smt Hansa Kishorbhai Shah and Mr. Viral Kishor Shah have lost/misplaced Original Agreement and its Copies etween M/s Shreenath builders (Builder) and Mr. Jayprakash Dharamshi Shah 8

Mr Sudhir Dharamshi Shah (1st owner).

Any persons having any claim, right, title or interest in respect of the under ntioned property/premises by way of sale, mortgage, charge, lien, gift, lease use, trust, possession, inheritance or rights in any manner whatsoever are hereb equested to make the same known in writing to the undersigned at his office a Advocate Nevil Chheda, Chheda & Associates, Shop No.8, Ground Floor, Madhu CHSL., T.P.S. 55th and 56th Road, Near Veer Savarkar Garden, Babhai Naka Borivali (West), Mumbai – 400 092, within 15 (Fifteen) days from the date hereo along-with the certified copies of the supporting Deeds and/or documents, failing the investigation for under mentioned premises will conclude without taking into onsideration such claims or objections which are deemed to have been waived and abandoned and for which neither my clients nor me shall be responsible Please take notice that the answers/claims given by public Notice shall not be

SCHEDULE OF THE PROPERTY REFERRED TO ABOVE:

All that a Flat No.304, admeasuring 465 Sq. Ft. Carpet Area on the Third Floor in the building known as **Shatrunjay "B" belong to Borivali Nand Nivas Co-operative Housing Society Limited**, situate at Plot No. 98 of TPS of L T Road, Borivali West), Mumbai – 400092, lying and being on land bearing C.T.S. No. 697 Part, 698 Part and 707 of Village: Borivali, Taluka: Borivali, District: Mumbai Suburban.

Place: Mumbai Mr. Nevil P. Chhed

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE PRAVIN PALACE CO-OP. HSG. SOC. LTD

Add :- Opp. Padmaja Hospital, Goddev Naka, Navghar-Phatak Road, Bhayander (E), Tal & Dist-Thane- 401 105

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act. 1963 for declaration of Deemed Conveyance of the following

property. The next hearing is kept on - 02/09/2021 at 12:30 p.m.

Respondents- M/S Jitendra Construction Company, Shri. Chintaman Mhatre, Shri. Govind Mhatre, Shri. Gangadhar Mhatre, Smt. Mathurabai Mhatre, Shri. Rakesh Mhatre, Shri. Nagesh Mhatre, Smt. Devyani Mhatre, The Estate Investment Compnay Pvt. Ltd. and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take

action will no take.

Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written say on Email Id - ddr.tna20@gmail.com

Description of the property
Mouje - Ghoddev, Tal. Dist. Thane

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
87	122	7 (B)	-	696.00 Sq. Mtrs

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegatable Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602,

Competent Authority & District Dy. Tel:-022 25331486. Date: 18/08/2021

Registrar Co.Op. Societies, Thane

Sd/-

SWAYAM SIDDHI MITRA SANGH'S
JUNIOR COLLEGE OF EDUCATION (D.T.Ed.)
(Marathi, English, Urdu Medium) Recogn.No. N.C.T.E.: W.R.C./122211 Sonadevi Compound, Near Central Naka, Kalyan Road, Temghar, Bhiwandi, Dist - Thane - 421302.

D.EI.Ed. (D.T.Ed.) Management Quota

Applications are invited for admission in D.EL.ED. English/Marathi

(D.T.Ed.) 2021-2022 by Swayam Siddhi Mitra Sangh's College of Education Thane, Temghar. Bhiwandi,

The Maximum number of the seats are ten (10) Qualifications for Admission :- H.S.C. From Maharashtra Board of secondary and Higher Secondary Education for open Category minimum 49.50% and Backward Category minimum 44.50% of Marks Compulsory. **Faculty wise Reservation**

English 04 **Constitutional Reservation** Medium SC+ST VJA+NTB+NTC SBC+OBC **OPEN** Total 20% +NTD 11% 50% 19% English 02 01 05 10 02

Medium Science 50% Arts 40% Commerce + MCVC 10% Total

Reservation as shown above will be strictly followed will differ only when the reservation wise candidates are not available The Forms will be available online www.maa.ac.in from 09-08-2021 to 22.08-2021

The Forms will be accepted online www.maa.ac.in from 09-08-2021

to 23.08-2021. Timing: 10.30 am to 05.00 nm

Price of Forms: Open Categories Rs. 200/-

Back-Ward Categories: Rs. 100/-Annual Tuition Fees: Rs. 15000/- only.

Venue: Office of Swavam Siddhi Mitra

Sangh's Jr. Of Education of Education,

Temghar, Bhiwandi, Thane - 421302.

Principal Swayam Siddhi Mitra Sangh's College Of Education Bhiwandi, Dist. Thane.

VEER ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED CIN: L65990MH1980PLC023334 Registered Office: 629-A, Gazdar House, 1st Floor, Near Kalbadevi Post Office, J.S.S. Marg, Mumbai - 400 002. Tel: (022) 22072641 Fax: (022) 22072644 Email: info@veerenergy.net Website: www.veerenergy.net Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2021

				(113. III Lakiis)
Sr. No.	PARTICULARS	Quarter ended 30-06-2021	Quarter ended 30-06-2020	Year ended 31-03-2021
		(UnAudited)	(UnAudited)	(Audited)
1	Total income from operation	88.09	281.01	756.22
2	Net Profit for the period (before Tax Exceptional and/			
	or Extraordinary items)	30.29	64.10	70.53
3	Net Profit for the period before tax (After Exceptional and /			
	or Extraordinary items)	30.29	64.10	45.77
4	Net Profit for the period after tax (After Exceptional and /			
4	or Extraordinary items)	25.79	51.60	31.63
	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit			
5	for the period (after tax)and Other Comprehensive Income (after tax)]	25.79	51.60	35.90
6	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	1151.00	1151.00	1151.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited			
	Balance sheet of the previous year	NA	NA	5132.22
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and			
	discontinued operations) -			
	(a) Basic:	0.22	0.45	0.27
	(b) Diluted:	0.22	0.45	0.27

(a) h

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Quarterly Financial Results is available on the BSE website www.bseindia.com and on the company's website www.veerenergy.net. For Veer Energy & Infrastructure Limited

PLACE : MUMBAI DATE: August 13, 2021

Yogesh M. Shah **Managing Director** DIN: 00169189

VEERHEALTH CARE LIMITED CIN: L65910MH1992PLC067632 Registered Office: 629-A, Gazdar House, 1st Floor, Near Kalbadevi Post Office, J.S.S. Marg, Mumbai - 400 002. Tel: (022) 22018582 Fax: (022) 22072644 Email: info@veerhealthcare.net Website: www.veerhealthcare.net Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2021

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended 30-06-2021	Quarter ended 30-06-2020	Year ended 31-03-2021
110.		(UnAudited)	(UnAudited)	(Audited)
1	Total income from operation	248.75	164.92	1057.98
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	5.85	7.40	57.66
3	Net Profit for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary items)	5.85	7.40	57.66
4	Net Profit for the period after tax (After Exceptional and / or Extraordinary items)	4.97	5.90	37.91
5	<u>Total Comprehensive Income for the period</u> [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2.54	6.45	28.67
6	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	693.42	693.42	693.42
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of the previous year	NA	NA	710.89
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	(a) Basic: (b) Diluted:	0.07 0.07	0.09 0.09	0.55 0.55

NOTE:-

PLACE: MUMBAI

DATE : August 13, 2021

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulatior 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Quarterly Financial Results is available on the website of stock exchanges i.e. BSE-www.bseindia.com and MSEIwww.msei.in and on the company's website www.veerhealthcare.net. For Veerhealth Care Limited

Bhavin S. Shah **Managing Director** DIN: 03129574



श्रींच्या आगमनाच्या मुहर्तावर नाट्यगृहांची प्रतीक्षा संपावी: विजय गोखले

पुणे, दि. १८ (हिंदुस्थान समाचार) : करोनामुळे गेल्या दीड वर्षांहन अधिक काळ सांस्कृतिक चळवळ खंडीत झाली आहे. कलाकारांचा जगण्याचा संघर्ष सुरू असून श्रींच्या आगमनाच्या मुहूर्तावर नाट्यगृहांची आणि ओघाने कलाकार व पडद्यामागील तंत्रज्ञ, कलाकार यांचीदेखील प्रतीक्षा संपावी, असे सिने-नाट्य कलाकार विजय गोखले यांनी गणपत्ती बाप्पाच्या चरणी साकडे घातले. पडद्यामागील कलाकार असलेले रणजीत सोनावळे यांनी श्रींच्या मूर्तींचा स्टॉल लावला असून, ज्येष्ठ सिने-नाट्य कलाकार विजय गोखले यांच्या हस्ते आणि संवाद पुणे व अखिल भारतीय नाट्य परिषद कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचे औपचारिक उद्घाटन झाले. यावेळी अशोक सोनावळे, कौरन्त्रभ सोनावळे, मनोरंजन संस्थचे मनोहर कुलकर्णी आदी उपस्थित होते. गोखले म्हणाले, 'रंगमंचीय अविष्कार बंद असल्याने कलेचे उपासक बॅकरन्टेज कलावंतांनी जगायचे कसे, हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.

गोंदियात आढळला बारा फुट लांबीचा अजगर

गोंदिया, दि. १८ (हिंदुरशान समाचार) गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातल्या शेरपार या गावात १२ फूट लांब आणि २५ किलो वजनांचा मोठा अजगर आढळून आला. सर्पमित्राच्या मदतीने या अजगाराल सूखरूप पकडून वन विभागाकडे सोपवण्यात

शेरपार येथील शेतकरी नेकशाम औरासे यांच्या शेतात महिला काम करीत त्यांना अजगर दिसून आला. विशालकाय अजगर बघता पळापळ सुरु झाली. शेतमालकांनी प्रसंगावधान दाखवत स्थानिक सर्प मित्र पप्पू सिद्धु यांना दुरध्वनी वरून संपर्क करून माहिती देत घटनारश्यळी पाचरण केले. सर्पमित्रांनी सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर या विशालकाय अजगराला डबाबंद करत वन विभागाच्या स्वाधीन केले. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याचा उद्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यत येणार आहे.

जाहीर नोटीस याद्वारे कळविणेत येते की, श्री. देविंदर सींग बेदी रा. २०१२ जल वायु विहार सेक्टर ६७ मोहली पंजाब हे निवृत्त शासकीय दि.12-11-2012 रोजी मयत झाले.

मृत्युप	भात त्यांना पुढे नमुद केलेप्रमाणे कायदेशीर वारस आहेत.				
अ.क्र.	नाव (विवाहीत महिला असल्यास लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचेअशी दोन्ही नावे नमुद करावीत.)		मृत व्यक्तीशी नार्व		
	,				
9	रमिंदर कौर बेदी	७६	पत्नी		
२	हरप्रीत कौर बेदी	४९	मुलगी		
3	लवनीत सींग बेदी	80	मुलगा		
	पर राज्यांना उक्र नगर पर राक्रि एशार राजिया निरास रेत	च। हाँक	वेती। गॉट्टी टंट फंट		

उक्त नमुद वारसांना उक्त नमूद मृत व्यक्ति पश्चात त्यांच्या निवृत्त वेतन/ बँक ठेवी/ प्रॉव्हीडंट फंड/ अनुकंपा तत्वासाठी (शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्याचे वारस या नात्याने), म्हाडामार्फत देणेत येणाऱ्या निवासी गाळ्यांचा लाभ मिळणेकरिता (मृत गिरणीकामगाराचे वारस या नात्याने) वारस दाखला हवा असल्याने तसा अर्ज तहसीलदार अंधेरी यांचेकडे केला आहे.

त्या अनुषंगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय, दादाभाई नौरोजी रोड, अँधेरी (प), मुंबई-४०००५८ यांचेकडे लेखी पुराव्यासह नोटीस प्राप्त झालेपासून (दिवसांत संपर्क साधावा. अन्यथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजून निर्णय घेणेत येंईल अर्जाटार नाव व पत्त दिनांक : १९-०८-२०२१ हरप्रीत कौर बेदी १०३/शिशीरा टावर यमुना नगर ओशिवारा अंधेरी (प) मुंबई.५३

पीपल्स इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड

(सीआयएन : L67120MH1976PLC018836 नोंदणीकृत कार्यालय : यू हिंद हाऊस, ३, नरोत्तम मोरारजी मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई, ४०० ००१ दूरध्वनी : ०२२ - २२६८६००० फॅक्स : ०२२ - २२६२००५२ ईमेल : <u>peoplesinvestments@rediffmail.com</u> संकेतस्थळ : <u>www.pplsinvestments.com</u>

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (''ओएव्हीएम'') यांच्या माध्यमातून होणाऱ्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती

बाह्य सुचित करण्यात येत की, पीपत्स इन्हेस्टर्सेट्स तिमिटेट ("कंपनी") यांच्या सभासतांची ४५ सी वार्षिक सर्वसाधाण सभा ("एजीएम") सोमयार दिनांक २७ सर्टेख २०२१ रे रांजी भारतीय प्रमाणयेकेनुसात दूसारी ३,३० बाजता करनी कायदा २०१३ मधील आवश्यक त्या तत्तुदी, आणि त्या अंतर्गत कर्वाच्यात आवशेल ते विविध नियम यांना अनुसक्क तत्तेच सामान्य परिपत्रक क्रमांक १४/ २०२० दिनांकीत १३ प्रहासक तत्तेच सामान्य परिपत्रक क्रमांक १४/ २०२० दिनांकीत १३ प्रहास २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक १०/ २०२० दिनांकीत १३ प्रहास २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक १०/ २०२१ दिनांकीत १३ जोत्तरा १०० स्थित १०० सामान्य परिपत्रक क्रमांक १०/ २०२१ दिनांकीत १३ जोत्तरा १०० सामान्य परिपत्रक क्रमांक १०/ २०२० दिनांकीत १३ जोत्तरा १०० सामान्य परिपत्रक क्रमांक १०/ २०२१ तिनांकीत १३ जोत्तरा १०० सामान्य परिपत्रक क्रमांक १०/ २०२१ तिनांकी १४ जात्रस्त जात्तरस्त ("एससीए") आणि परिपत्रक क्रमांक SEBI / HO/ CFD / CMD2 / CIR / P / 2021 / 11, दिनांकीत १४ जात्तरस्त १०० स्थाप परिपत्रक क्रमांक परिपत्रक क्रमांक १०० १०० / (त्राष्ट्र १०० स्थाप १०० स्थाप १०० स्थाप १०० स्थाप १०० स्थाप १०० स्थाप स्थाप १०० स्

वरील प्रमाणे विस्ताराने नमुद्र केलेल्या परिपत्रकांना अनुसरून, ज्या सभासदांचे इः तपशील कंपनी / नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज वर्षात प्रमाण विस्तारान नपूर कलल्या पारायकाना अनुसहन, क्या समासदाच इ तपशाल करना / नशनल ासब्युराटा इष्णाझटाज लिमिटेड शाण संदुल डिगांझिटरी सर्विस्त संदिस्त (इंडिया) लिमिटेड (डिगांझिटरीज) यांच्याकडे नॉटणीकृत आहेत, अशा समासदांना वार्षिक सर्वसाधारण समेची सूचना वित्तीय वर्ष २०२० -२१ कोरातच्या वार्षिक अहवातासह केवळ इलेक्ट्रोनिक माध्यमातून निर्मामत करण्यात वेणार आहे. वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचनेची प्रत आणि वित्तीय वर्ष २०२० -२१ कोरातचा वार्षिक अहवाता कंपनी यांचे संकेतस्थळ www.pseindia.com वेथे तसेच स्टॉक एक्स्चेंज वांचे संकेतस्थळ www.bseindia.com वेथे उपलब्ध करून देण्यात वेणार आहे.

ई-मेल तपशील नोंदणीकृत करण्याची प्रक्रिया:

- जर सभासदांचे ई-मेल तपशील या आधीच कंपनी / लिंक इन टाइम इंडिया प्रायक्टेट लिमिटेड (एलआयआयभीएल) (''रिकस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट्स'')/ डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत असतील तर ई-मतदानासाठीचे तपशील त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल तपशीलावर पाठिवण्यात येतील.
- ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्यांनी आपले ई–मेल तपशील कंपनी / एकायआयपीए / डिपांडियटीज यांच्याकडे अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत, तो/ती/ ते समासद स्याक्षरी केलेले विहित नमुन्यातील विनंतीपत्र एलआयआयर्पीएल यांना फोलिओ क्रमाक, सममागधारक यांचे नाव, आदी माहिती नमूद करून एलआयआपपीएल, (बुनिट: पीपल्स इन्स्केटर्पूस लिमिटेड), सी - १९१, २९४ पार्क, एल बी एस मार्ग, विकोदी पश्चिम मुंबई ४०० ८३ यांच्याकडे सास करून किंवा विनंतीपत्राची सही केलेली तसेच स्कॅन केलेली प्रत mt.helpdesk@linkintime.in येथे पाठबून आपले ई-मेल
- ८ जर समभाग डिमेंट स्वरूपात उपलब्ध असतील तर समभागधारक डिपॉझिटरीज पार्टीसिपंट यांच्यासही संपर्क साधून आपला ई-मेर तपशील आपल्या डिमेंट खात्यात त्यांच्या डीपी यांनी सुचविलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून नोंदणीकृत करू शकतात.

ार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्याची पद्धती : वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत नमुद केलेल्या विषयांवर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दरस्थ ई-मतदान पद्धतीने तसेच वार्षिक

वर्षसाधारण समेच्या दरम्यान इ.मतदान पद्धतीने ई.-मतदानाने मतदान करण्याची संधी सममागधारकांत दिली जाणार आहे. ज्या समासदांकडे कम्मीचे सममाग प्रत्यक्ष स्वरूपता उपलब्ध आहेत, डिमेंट स्वरूपता उपलब्ध आहेत आणि ज्या समासदांनी आपले ई.-मेदा तपशील अद्याप प्रात्मीकृत केदेले ताहति अत्रा समासदांता दृस्य ई.-मतदान पद्धतीने मतदान रुप्याची पद्धती तर्वाच वार्षिक सर्वाधारण समेच्या दरम्यान -मतदान पद्धतीने मतदान करण्याची पद्धती योचा तपशील वार्षीक सर्वसाधारण समेच्या सूचनेत विस्तापने देण्यात येणार आहे. वरील प्रमाणे देण्यात आलेली माहिती संबंधित परिपत्रकाच्या अनुसार कंपनीच्या सर्व सभासदांच्या हितासाठी जारी करण्यात आलेली आहे. तसेच सदरील माहिती स्टॉक एक्स्वेंज यांचे संकेतस्थळ <u>www.bseindia.com.</u> एनएसडीएल यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.</u>

nsdl.com येथे तसेच कंपनी यांचे संकेतस्थळ www.pplsinvestments.com येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सभासद एलआयआयपीएल यांच्याकडे त्यांचा फोलिओ क्रमांक, / डीपी आयडी आणि क्लायंट आयर्ड नमूद करून खालील प्रमाणे नमूद केलेल्या पत्त्यावर संपर्क साधू शकतात

लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (युनिट : पीपल्स इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड) सी - १०१, २४७ पार्क एल बी एस मार्ग, विक्रोळी (पश्चिम) मुंबई ४०० ०८३ ई-मेल : <u>rnt.helpdesklinkintime.co.in</u>

डीआयएन : ०७१००९११

FEDERAL BANK

दिनांक : १८ ऑगस्ट २०२१ स्थळ : मुंबई

लुईसवाडी शाखा: स्तरवर्धीत तळमजला, मेझानिन मजला. सन मॅग्नेटिका एलआयसीजवळ, सर्विस रोड, लुईसवाडी, ठाणे (पश्चिम), मुंबई-४००६०१.दर.क्र.:+९१-२२-२५८१४४१८-१९

इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड यांच्या करित

ई-मेल:muma@federalbank.co.in | वेबसाईट:http://www.federalbank.co.in

सुवर्ण ऋण-विक्री सूचना सर्व संबंधित आणि सर्व सामान्य जनतेच्या माहितीकरिता येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद केलेल्य तथा संवायत आणि सर्प सानाय आपट्या माहालाहाता येव त्युंगा एंग्यात येता आहे का, खाता नेपूंच कराय्या पूर्वणं कर्ज बात्या अंतर्गत दि फेडरल बॅक लिमिटेडच्या दार्ण /लुईसवाडी शाखेसह ताराण असलेल्या सुच्चा दागिने जे वसुलीकरिता थकवाकी झालेले आहेत आणि जे वारंवार सूचना देकनहीं सोडविलेले नाहीत, जर २७.०८.२०२१ रोजी किंवा त्यापुर्वी सोडवून घेतले नाहीत तर त्या दागिन्यांची खासगी विक्री केली जाईल.

खात्यांची यादी

खाते क्रमांक	खातेदाराचे नाव	खाते क्रमांक	खातेदाराचे नाव	
१७७५६१०००५१५२१	सुरेश अनंत सांगळे	१७७५६१०००५२७०१	पुनम व्ही. सिंग	
१७७५६१०००५१५४७	राजा जैन	१७७५६१०००५२६१०	संदीपभाई उमेदलाल	
१७७५६१०००५४७९८	रमेश मदास्वामी		शाह	
१७७५६१०००५१६९५ रमेश मदास्वामी		१७७५६१०००५२८२६	इब्राहिम बाशुमिया	
			शेख	
	कोणार	શહક્પદદ૧૦૦૦૫૨९५૮	वनिता विवेक पाठारे	
१७७५६१०००५१७६०	वनिता विवेक पाठारे	१७७५६१०००५३००६	संतोष विठोबा सावंत	
१७७५६१०००५१८२८	परेश बाबु पाटील	१७७५६१०००५३०५५	भावेश वासुदेव अदोलथ	
१७७५६१०००५१७८६	गुंदम ए. भिमप्पा	१७७५६१०००५३११३	सचिन शिवचंद्र यादव	
१७५५६१०००५१८९३	मिथीलेश प्रतापनारायण मिश्रा	१७७५६१०००५६९६७	विन्सेन्ट आर. गोम्स	
१७७५६१०००५७१६३	संजय रामचंद्र महाडीक	१७७५६१०००५३१९६	विन्सेन्ट आर. गोम्स	
१७७५६१०००५७०८०	संजय रामचंद्र महाडीक	१७७५६१०००५३१८८	अंकेश रमेशचंद्र जैस्वाल	
१७७५६१०००५१८६९	संजय रामचंद्र महाडीक	१७७५६१०००५३२६१	युनीस रवी राठोड	
१७७५६१०००५६३१४	<u>७७५६१०००५६३१४</u> उल्हास भिमराव बोरजे		बिपीन प्रकाश चोरगे	
१७७५६१०००५१९८४	उल्हास भिमराव बोरजे	१७७५६१०००५३३८६	कौशिक एच. शर्मा	
१७५६१०००५१९३५ वनिता विवेक पाठारे		१७७५६१०००५८०१३	ललित अम्रतलाल	
१७७५६१०००५२२५५	वनिता विवेक पाठारे		वखारिया	
१७७५६१०००५२१५६	संतोष एस. भुवड	<i>१७७५६१</i> ०००५३५४३	अजित बाळाराम जाधव	
१७७५६१०००५२१४९	इस्माईल इब्राहिम शेख	१७७५६१०००५३५६८	संतोष दत्तात्रय चव्हाण	
१७७५६१०००५५३२४	गौतमचंद् नाथमलजी	१७७५६१०००५३५८४	संध्या जे. सिंग	
	जैन	१७७५६१०००५३५९२	संध्या जे. सिंग	
१७७५६१०००५५३४०	गौतमचंद नाथमलजी जैन	१७७५६१०००५३७१७	अश्विनी गणेश शिंदे	
१७७५६१०००५२३८८	श्रीनिवास एस. मेनन	१७७५६१०००५३६४२	अभिषेक नागेंद्रप्रसाद सिंग	
१७५५६१०००४३००७	सतिश रामिकशन फरगाडे	१७७५६१०००५३८४०	राजिव कृष्णन नायर	
१७५५६१०००५२२९७	गौतमचंद नाथमलजी	१७७५६१०००५३७९०	राजेश घनश्याम इसरानी	
70074700077770	जैन	१७७५६१०००५३८६५	राजिव कृष्णन नायर	
१७७५६१०००५५३५७	गौतमचंद नाथमलजी	१७७५६१०००५३८५७	राजिव कृष्णन नायर	
	जैन	१७५५६१०००६०८११	फिरोज रहिम शेख	
१७७५६१०००५७७५९	संजय जैस्वाल	१७५५६१०००६०८२९	फिरोज रहिम शेख	
१७७५६१०००५२५५२	महादेव बाबु शिंदे	१७७५६१०००५३२८७	प्रशांत चंद्रकांत इंदुलकर	
१७७५६१०००५२५२९	संजय जैस्वाल	फेडरल		

VEER ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED CIN: L65990MH1980PLC023334 Registered Office: 629-A, Gazdar House, 1st Floor, Near Kalbadevi Post Office, J.S.S. Marg, Mumbai - 400 002. Tel: (022) 22072641 Fax: (022) 22072644 Email: info@veerenergy.net Website: www.veerenergy.net Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2021

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended 30-06-2021	Quarter ended 30-06-2020	Year ended 31-03-2021
		(UnAudited)	(UnAudited)	(Audited)
1	Total income from operation	88.09	281.01	756.22
2	Net Profit for the period (before Tax Exceptional and/ or Extraordinary items)	30.29	64.10	70.53
3	Net Profit for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary items)	30.29	64.10	45.77
4	Net Profit for the period after tax (After Exceptional and / or Extraordinary items)	25.79	51.60	31.63
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax)and Other Comprehensive Income (after tax)]	25.79	51.60	35.90
6	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	1151.00	1151.00	1151.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of the previous year	NA	NA	5132.22
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	(a) Basic: (b) Diluted:	0.22 0.22	0.45 0.45	0.27 0.27

NOTE:-The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Quarterly Financial Results is available on the BSE website www.bseindia.com and on the company's website For Veer Energy & Infrastructure Limited www.veerenergy.net.

PLACE : MUMBAI **DATE: August 13, 2021**

Yogesh M. Shah **Managing Director** DIN: 00169189

(Rs. In Lakhs

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती हंसा किशोरभाई शाह व श्री. विरल किशोर शाह हे खालील अनुसुचीत नमुद मालमत्तेचे मालक आहेत, यांच्या अधिकाराची मी चौकशी करीत आहे. श्रीमती हंसा किशोरभाई शाह व श्री. विरल किशोर शाह यांच्याकडून मे. श्रीनाथ बिल्डर्स (बिल्डर) आणि श्री. जयप्रकाश धरमशी शाह व श्री. सुधीर धरमशी शाह (पहिले मालक) यांच्या दरम्यान झालेला मुळ करारनामा व त्याच्या प्रती हरवले/गहाळ झाले आहेत

जर कोणा व्यक्तीस खाली नमुद जागा/मालमत्तासंदर्भात विक्री, तारण, अधिभार, मालकीहक बक्षीस, भाडेपट्टा, वापर, न्यास, ताबा, वारसाहक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पृष्ठठ्यर्थ करारनामा आणि/किंवा दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय ॲडव्होकेट नेविल छेडा, छेडा ॲण्ड असोसिएटस्, दुकान क्र.८, तळमजला, मधुर कोहौसोलि., टीपीएस ५६वा रस्ता, वीर सावरकर गार्डनजवळ, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ यांच्याकडे आजच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत कळवावे, अन्यथा माझे अशील असे दावा किंवा आक्षेप विचारात न घेता खाली नमुद जागेच्या खरेदीकरिता व्यवहार पुर्ण करतील तसेच दावा किंवा भाक्षेप असल्यास सोडून दिले व स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि व्यवहार पुणी केला जाईल आणि पुढे माझे अशील दावाकरिता जबाबदार असणार नाहीत. कृपया नोंत असावी की, जाहीर सूचनेद्वारे दिलेले उत्तर/दावा विचारात घेतले जणार नाही.

वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र.३०४, क्षेत्रफळ ४६५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, ३रा मजला, शत्रुंजय बी म्हणून ज्ञात इमारत, नंद निवास को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. ९८, टीपीएस एलटी रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९२, जमीन सीटीएस क्र.६९७भाग, ६९८भाग व ७०७ गाव बोरिवली, तालुका बोरिवली, जिल्हा मुंबई उपनगर.

दिनांक: १९.०८.२०२१

श्री. नेविल छेडा वकील उच्च न्यायालय

विवेक कुमा

जाहिर अधिसूचना (इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (वॉलेन्टरी लिक्कीडेशन प्रोसेस) रेग्युलेशन्स, २०१७ चे नियम १४ अन्वये

	रायरसन फ्युचर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या भागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता					
Г	१	कॉर्पोरेट व्यक्तीचे नाव	रायरसन फ्युचर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड			
	२	कॉर्पोरेट व्यक्तीची स्थापना तारीख	१९ मे, २०१६			
	ş	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट व्यक्तीची स्थापना	कंपनी निबंधक - मुंबई			
1	8	कॉर्पोरेट व्यक्तीचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक	यु७४९९९एमएच२०१६पीटीसी२८१३३०			
•	٩	कॉर्पोरेट व्यक्तीचे नोंदणीकृत कार्यालय व मुख्य कार्यालय (काही असल्यास)	नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.३०५, कावेरी कमर्शियल प्रिमायसेस को.सो.लि., जगन्नाथ मंदिर रोड, हॉलिडे इन हॉटेल जवळ, साकिनाका, मुंबई, मुंबई शहर-४०००७२, महाराष्ट्र.			
1	Ę	कॉर्पोरेट व्यक्तीच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख	१६ ऑगस्ट, २०२१			
	9	नाव, पत्ता, ई-मेल पत्ता, दुष्ट्यनी क्रमांक व परिसमपकाचे नोंद क्रमांक	विवेक कुमार पत्ताः सी-६०४, रोझबूड अपार्टमेंटस्, मयुर विहार-१ विस्तारीत, दिल्ली-११००११. ई-मेलः vee_singh@yahoo.com दूर:१५९१२९२२४९ नाद्कः आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन००००८/ २०१६-१७/१०००८			
Ţ	ć	दावा सादर करण्याची अंतिम तारीख	१५ सप्टेंबर, २०२१			

येथे सूचना देण्यात येत आहे की, **रायरसन पयुचर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड** यांच्या ऐच्छिक परिसमापनास १ गॅगस्ट, २०२१ पासून प्रारंभ झाला आहे.

गयरमन फ्यूचर्म दंडिया पायव्हेर लिमिरेडच्या भागधारकांना येथे कळविण्यात येत आहे की बाब क ७ मध्ये नम । ।पकाकडे १५ सप्टेंबर, २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे. आर्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुपवे फक्त विद्युत स्वरूपातच सादर करावेत. अन्य इतर भागधारकांनी त्यांच्या दाव्या पुपवे व्यक्तिश: टपालाद्वारे किंवा विद्युत स्वरूपात सादर करावेत.

त्याचे चूकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.

रायरसन पयुचर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे परिसमाप नोंद क्र.: आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन०००८८ ठिकाण: दिल्ली

जे के इन्व्हेस्टो ट्रेड (इंडिया) लिमिटेड

सीआयएन : U99999MH1947PLC005735 नोंदणीकृत कार्यालय : न्यू हिंद हाऊस, ३, नरोत्तम मोरारजी मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई, ४०० ००१ दूष्ट्यनी : क्रमांक ०२२ – २२६८६०० फॅक्स : ०२२ – २२६२००५२ इंमेल : <u>jkitil@raymond.in</u> संकेतस्थळ : <u>www.jkinvesto.com</u>

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (''ओएव्हीएम'' यांच्या माध्यमातून होणाऱ्या ७३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती

ग्रद्वारे **सूचित** करण्यात येते की, जे के इन्व्हेस्टो ट्रेड (इंडिया) लिमिटेड (''कंपनी'') यांच्या सभासदांची ७**३ वी** वार्षिक सर्वसाधा जातर 'सुन्य करण्यात था जा, ज क इन्युस्टाइ ६६ इंडाओं (सातिय प्रमाणवेळेनुसास सकत्रों ११) के वाजात करती कार्यात स समा ("पंजीएम") मुख्या दिनांक दे इ सर्टेबर २०२१ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकत्रों ११ के वाजात करती कार्यात २०१३ मधील आवरयक त्यात सत्तुती, आणि त्या अंतर्गत बनविष्यात आलेले विविध नियम यांना अनुसरून तसेच सामान्य परिपत्रक क्रमांक १४/ २०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक १४/ २०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक १५/ २०२६ दिनांकीत १३ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक १८/ २०२६ दिनांकीत १३ नोनवारी २०२१, वो कार्यात क्ष्यात अनुसरून १८ त्याति १३ क्षात्र व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत त्यांना अनुसरून ("एमसीए") (यापुढे सर्वांचा एकत्रित उद्धेख परिपत्रक आस करण्यात योगार आहे) यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूर केलेल्या विषयानुरूप देवे बहीसी / ओएवहीएम सुविधा यांच्या माध्यमातून होणार आहे.

वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या परिपत्रकांना अनुसरून, ज्या सभासदांचे ई तपशील कंपनी / नॅशनल सिक्युरिटीन डिपॉझिटरीज लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (डिपॉझिटरीज) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत, अशा सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना वित्तीय वर्ष २०२० -२१ करिताच्या वार्षिक अहवालासह केवळ इलेक्ट्रानिक माध्यमातून निर्मीमत करण्यात येणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेची प्रत आणि वित्तीय वर्ष २०२० -२१ करिताचा वार्षिक अहवाल नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ई-मेल तपशील नोंदणीकृत / अद्ययावत करण्याची प्रक्रिया :

- जर सभासदांचे ई-मेल तपशील या आधीच कंपनी / लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) (रजिस्ट अभागि शेक्षर प्रत्याप्त प जामाध कपना / ालक इन टाइम डाडवा प्रायवहर ालामटड (एलआवआवर्पाएल) (रिजस्ट्र आणि शेक्षर ट्रान्स्फर एवंद्रस) / डिप्पीझिटरीज बांच्याकडे नोंदणीकृत असतील तर ई-मतदानासाटीचे तपशील त्यांच्या नोंदणीकृ ई-मेल तपशीलावर पाठिक्यात वेतील.
- ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि त्याने/तिने/त्यांनी आपले ईं-मेल तपशील कंपनी/ एलआयआयपीएल/डिपॉग्निंटरीज यांच्याकडे अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत, तर तो/ती/ ते सभासद सही केलेले विहित नमुन्यातील विनंतीपत्र एलआयआयपीएल यांना फोलिओ क्रमांक, समभागधारक यांचे नाव, आदी माहिती नमूद करून एलआयआयगीएल, (युनिट : जे के इन्क्सेंट्रो ट्रेड (इंडिया) लिमिटेड), सी - १०१, २४७ पार्क, एल बी एस मार्ग, विक्रोळी पश्चिम मुंबई ४०० ०८३ यांच्याकडे सादर करून किंवा विनंतीपत्राची सही केलेली तसेच स्कॅन केलेली प्रत mt.helpdesk@linkintime.in येथे पाठवृत आपले ईं-मेल तपशील नोंदणीकृत करू शकतात.
- ८ जर समभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध असतील तर समभागधारक डिपॉडिस्टरीज पार्टीसिपट (''डीपी') बांच्याशी संपद साधून आपला ई-मेल तपशील आपल्या डिमॅट खात्यात त्यांच्या डीपी यांनी सुचविलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून नोंदणीकृ

र्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्याची पद्धती :

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमट केलेल्या विषयांवर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पर्वी टरस्थ ई-मतटान पदतीने तसे वार्षिक सर्वतारांचार चर्चना पूरणा 'मूंद्र कराज्या विश्वास्त्र कार्याचे स्वाधान कराज्या है। वार्षिक सर्वतारांचार समेच्या ट्रस्यान ई-मतदान यहतीने ई-मतदानों नतदान करण्याची संधी समगापापाकांना दिली जाणा जो ज्या सभासदांकडे कंपनीचे समगाग प्रत्यक्ष रक्ष्यात उपलब्ध आहेत, डिग्टेंट स्वस्थात उपलब्ध आहेत आणि ज्या समासदां-आपले ई-मेल तथाली कथामा 'नोप्योकृत केलेले नार्वित उमा समासदाती दुस्य ई-मतदान पदतीने मतदान कप्ण्याची पद्धत तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ट्रस्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करण्याची पद्धती यांचा तपशील वार्षीक सर्वसाधारण सूचनेत विस्ताराने देण्यात येणार आहे.

वरील प्रमाणे देण्यात आलेली माहिती संबंधित परिपत्रकाच्या अनुसार कंपनीच्या सर्व सभासदांच्या हितासाठी जारी करण्या आलेली आहे. तसेच सदरील माहिती एनएसडीएल यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सभासद एलआयआयपीएल यांच्याकडे त्यांचा फोलिओ क्रमांक, / डीपी आयडी आणि क्लाय आयडी नमूद करून खालील प्रमाणे नमूद केलेल्या पत्यावर संपर्क साधू शकतात.

लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (युनिट : जे के इन्व्हेस्टो ट्रेड (इंडिया) लिमिटेड) ल बी एस मार्ग, विक्रोळी (पश्चिम)

ई- मेल : <u>rnt.helpdesklinkintime.co.in</u>

जे के इन्व्हेस्टो टेड (इंडिया) लिमिटेड यांच्याकरित दिनांक : १८ ऑगस्ट २०२१ स्थळ : मुंबई

पोलार इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड

(सीआयएन : <u>U65990MH1974PLC017304</u>) नोंदणीकृत कार्यालय : न्यू हिंद हाऊस, ३, नरीतम मीराजी मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई, ४०० ००१ दुरुवनी : क्रमांक ०२२ - २२६८६००० फॅक्स : ०२२ - २२६२००५२ ई मेल : polarinvestmentsrediffmail.com

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (''ओएव्हीएम'' यांच्या माध्यमातून होणाऱ्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती

याद्वारे सूचित कप्ण्यात येते की, पोलार इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड (''कंपनी'') यांच्या समासदांची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम') सोमवार दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११.३० वाजता कंपनी कायदा २०१३ मधील आवश्यक त्या तरतुदी, आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेलं विविध नियम यांना अनुसरून तसेच सामान्य परिपत्रक क्रमांक १४/ २०२० दिनांकीत ८ एप्रिल २०२०, सामान्य परिपक्त क्रमांक १७/ २०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२०, सामान्य परिपक्त क्रमांक २० / २०२० दिनांकीत ५ मे २०२०, सामान्य परिपक्त क्रमांक ०२/ २०२१ दिनांकीत १३ जानेवारी २०२१, वो कॉपोरिट व्यवहार पंजालय बांनी जारी केली आहेत त्यांना अनुसल्त ('पपसीए')' (वपूडे सर्वाचा पक्तित उर्जुख परिपक्ते आस कृष्णात येणार आहे) बांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनत नमूद केलेल्या विषयानुरूप टुबे ब्हीसी/ओएलीएस सुविधा यांच्या माध्यमातून होणार आहे.

वरील प्रमाणे विस्ताराने नमुट् केलेल्या परिपत्रकांना अनुसरून, ज्या सभासदांचे ई तपशील कंपनी / नॅशनल सिक्युरिटीज डिपॉडिसटीज लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉडिसटी सर्विहेंसेस (इंडिया) लिमिटेड (डिपॉडिसटीज) यांच्याकडे नोंटणीकृत आहेत, अशा सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना वित्तीय वर्ष २०२० -२१ करिताच्या वार्षिक अहवालासह केवळ डलेक्ट्रॉनिक माध्यमातृत निर्गमित करण्यात थेणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेची प्रत आणि वित्तीय वर्ष २०२० -२१ करिताचा वार्षिक अहवाल नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे – मेल तपशील नोंदणीकृत / अद्ययावत करण्याची प्रक्रिया

- जर सभासदांचे ई-मेल तपशील या आधीच कंपनी / केफिन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड (केटी पीएल) (रजिस्ट्रार आ शेअर ट्रान्स्फर एजंट्स)/डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत असतील तर ई-मतदानासाठीचे तपशील त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल तपशीलावर पाठविण्यात येतील.
- ज्या सभासटांकडे कंपनीचे समभाग पत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि त्याने /तिने / त्यांनी आपले ई-मेल तपशील कंपनी ज्या सामादान्यक कपनाच समागा अत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहत आगण त्यान) तान / त्याना आपल इन्मल तपशाल कपना/ केटी पीएल/डिपांब्रिटरीज यांज्याकके अद्याग नोंट्णीकृत केलले नाहीत, तर तो/ती/ते समाप्तद स्वाक्षरी केलले विहित नमुन्यातील विनंतीपत्र केटी पीएल यांना फोलिओ क्रमांक, सममागधारक यांचे नाव, आदी माहिती नमूद करून केटी पीएल, (युनिट : पोलार इन्व्हेस्टमेंट लिमिटेड), सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१– ३२, गाचीबोवली, फिनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानाक्रम गुडा, सेरीलिंगमपूळी मंडळ. हैदराबाद, ५०० ०३२) यांच्याकडे सादर करून किंवा विनंतीपत्राची स्वाक्षरी केलेली तसेच स्कॅन केले प्रत <u>einward.riskfintech.com</u> येथे पाठवून आपले ई-मेल तपशील नोंदणीकृत करू शकता
- जर समभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध असतील तर समभागधारक डिपॉझिटरीज पार्टीसिपंट (''डीपी'') यांच्याशी संपर्क साधून आपला ई-मेल तपशील आपल्या डिमॅट खात्यात त्यांच्या डीपी यांनी सूचविलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून नोंदणीकृत करू शकता

वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्याची पद्धती :

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूस्स्य ई-मतदान पद्धतीने तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या द्रस्यान इ मतदान पद्धतीने ई-मतदानाने मतदान करण्याची संधी समभागधारकांना दिली जाणार आहे. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत, डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्या सभासदांनी आपले ई-मेल तपशील अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत अशा सभासदांसाठी दरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्याची पद्धर्त तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यानई-मतदान पद्धतीने मतदान करण्याची पद्धती यांचा तपशील वार्षीक सर्वसाधारण सभेच

वरील प्रमाणे देण्यात आलेली माहिती संबंधित परिपत्रकाच्या अनुसार कंपनीच्या सर्व सभासदांच्या हितासाठी जारी करण्यात आलेली आहे. तसेच सदरील माहिती नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.</u> com येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सभासद केटीपीएल यांच्याकडे आपला फोलिओ क्रमांक,/डीपी आयडी आणि क्लायंट आयडी नमूद करून खालील प्रमाणे नमूद केलेल्या पत्यावर संपर्क साधू शकतात.

केफिन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड यनिट : पोलार इन्व्हेस्टमेंट लिमिटेड)

(जुगिट : नालार इंग्युस्टन्ट लिगिटड), सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१- ३२, गाचीबोवली, फिनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानाक्रम गुडा, सेरीलिंगमपळ्ळी मंडळ, हैदराबाद, ५०० ०३२ ईमेल : einward.riskfintech.com

दिनांक : १८ ऑगस्ट २०२१

सही/-अरुण अगरवाल डीआयएन : ००१९४०१८

ार इन्व्हेस्टमेंटस लिमिटेड यांच्या करित

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the Share Certificate No.4 for 5 ordinary shares bearing stinctive Nos from 16 to 20 of Jeevan Rachna Co-Op Housing Soc Ltd situated at 265, V P Road, Andheri(W), Mumbai-400058 in the name of Mrs Meenaz B Merchant & Rashida B.Ajani owner of Flat No A/04-2 Jeevan Rachna CHSL has been reported loss/misplaced and an application for issue of duplicate share ertificate in respect thereof has been made to the society to whom objection if any, against suance of such duplicate share certificat within the period of 15 days from the date of oublication of this notice

Place: Mumba ate: 19-08-2021

TENDER NOTICE Offers are invited from reputed civil work agencies/contractors to carry out major structural repair and plastering of columr

and Beams within our society building. Parties interested to undertake the said work can contact the undersigned t collect tender document against (No. refundable) payment of Rs.2,000/- (cash in favor of "Khajuria Nagar A Building CHS Ltd." between 19/08/2021 to 25/08/2021 from 10 AM to 5 PM (Refundable EMD Rs 25.000/- payable by Bank Pay order or

submission of offers) Please note that society reserves its right o accept or reject any or all tenders without assigning any reason whatsoever KHAJURIA NAGAR 'A' BLDG C H S LTD.

> Hon.Secretary (Mob: 9820654584) Khajuria Nagar A Building C H S Ltd. Khajuria Tank Road, Kandivli (W)

ZODIAC - JRD -MKJ LIMITED

सीआयएन:एल६५९१०एमएच१९८७पीएलसी०४२१०७ ९१०, पारेख मार्केट, ३९ जेएसएस रोड, ऑपेरा हाऊस, मुंबई-४००००४.

दर.:0२२-२३८६६४७१, ०२२-२३८६९७३१, वेबसाईट:www.zodiacjrdmkjltd.com, ई–मेल:info@zodiacjrdmkjltd.com येथे सूचना देण्यात येत आहे की, भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (समभागांचे असुचिबद्धता) अधिनियम २००९ (सेबी असुचिबद्धता अधिनियम) चे नियम ६ आणि त्यातील सुधारणेअंतर्गत कंपनीच्या संचालक मंडळानी त्यांच्या १० ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या सभेत कंपनीचे समभाग नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया

असुचिबद्धताची आवश्यकता व उहिष्ट:

कंपनीचे समभाग बीएसई लिमिटेड (बीएसई) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) वर सुचिबद्ध आहेत.

लिमिटेड (एनएसई) मधुन असुचिबद्ध करण्याच्या प्रस्तावास आणि बीएसई लिमिटेड

(बीएसई) वर यापुढेही कायम सुचिबद्ध ठेवण्याचे प्रस्ताव मान्य केले.

कंपनीने दोन्ही स्टॉक एक्सचेंज व बीएसई व एनएसईमध्ये सचिबद्धता संदर्भात पर्तता शल्क सवलतीकरिता उपक्रम घेतला आहे आणि त्यातील लाभ घेण्याची इच्छा आहे तदनसार कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या सभेत एका स्टॉक एक्सचेंजमधुन अर्थात सेबी असुचिबद्धता अधिनियमानुसार एनएसईमधुन समभाग असुचिबद्धतेँचा ठराव विचारात घेँतला.

सेबी असुचिबद्धता नियमानुसार कंपनीने त्यांच्या भागधारकांना कोणतीही निकास संधी न देता एनएसईमधुन कंपनीचे शेअर्स असुचिबद्ध करण्याचे नियोजित केले असल्याने कंपनीचे समभाग यापुढेही बीएसईमध्ये सुचिबद्ध राहतील, ज्याचे संपुर्ण देशभरात व्यापार केंद्रे आहेत. कंपनीचे भागधारकांना बीएसई वरील सुचिबद्धता व त्र्यापाराचा संपुर्ण लाभ यापुढेही मिळत राहील.

असुचिबद्धतानंतर भांडवल संरचना:

उपरोक्त असुचिबद्धतानंतरही कंपनीच्या भांडवल संरचनेत कोणताही बदल संभवत नाही.

झोडीयाक-जेआरडी-एमकेजे लिमिटेडकरिता सही/

जयेश झवेरी तिकाण : मंबर्ड व्यवस्थापकीय संचालक दिनांक : १८.०८.२०२१ डीआयएन:०००२०२७७

VEERHEALTH CARE LIMITED CIN: L65910MH1992PLC067632

Registered Office: 629-A, Gazdar House, 1st Floor, Near Kalbadevi Post Office, J.S.S. Marg, Mumbai - 400 002. Tel: (022) 22018582 Fax: (022) 22072644 Email: info@veerhealthcare.net Website: www.veerhealthcare.net Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2021

	(Rs. In Lakhs)						
Sr.	PARTICULARS		Quarter ended	Year ended			
No.		30-06-2021	30-06-2020	31-03-2021			
		(UnAudited)	(UnAudited)	(Audited)			
1	Total income from operation	248.75	164.92	1057.98			
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/						
-	or Extraordinary items)	5.85	7.40	57.66			
3	Net Profit for the period before tax (After Exceptional and /						
٦	or Extraordinary items)	5.85	7.40	57.66			
4	Net Profit for the period after tax (After Exceptional and /						
	or Extraordinary items)	4.97	5.90	37.91			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit						
	for the period (after tax)and Other Comprehensive Income (after tax)]	2.54	6.45	28.67			
6	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	693.42	693.42	693.42			
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited						
	Balance sheet of the previous year	NA	NA	710.89			
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and						
	discontinued operations) -						
	(a) Basic:	0.07	0.09	0.55			
	(b) Diluted:	0.07	0.09	0.55			

NOTE:-The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Quarterly Financial Results is available on the website of stock exchanges i.e. BSE-www.bseindia.com and MSEI-

www.msei.in and on the company's website www.veerhealthcare.net. PLACE: MUMBAI DATE: August 13, 2021

For Veerhealth Care Limited Bhavin S. Shah **Managing Director** DIN: 03129574

(रु.लाखात)

(रु.लाखात)

सुप्रिम इंजिनियरींग लिमिटेड

आर.२२३, एमआयडीसी कॉम्प्लेक्स, ठाणे, बेलापूर रोड, रबाळे, नवी मुंबई-४००७०१. दर.:+९१ ९१६७३३२२९१, वेबसाईट:www.supremesteels.com, ई-मेल:cs@supremesteels.com, सीआयएन:एल९९९९९एमएच१९८७पीएलसी०४३२०५ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ.		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
क्र.	तपशील	३०.०६.२१	39.03.79	३०.०६.२०	३१.०३.२१
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१२७८.९१	२९७८.४	२६१.७	७२९९.८५
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	-२३८.८४	४२२.८५	-१४९.६८	-३१२.८८
з	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	-२३८.८४	४२२.८५	-१४९.६८	-३१२.८८
У	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	-२३५.६१	४४९.२१	-१५0.६३	-२९५.४४
ų	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष				
	उत्पन्न (करानंतर))	-२३२.४	४४९.४४	-१५५.७६	-२९४.७५
ξ	भरणा केलेले समभाग भांडवल (समभाग रु.१०/- प्रत्येकी)	२४९९.५	२४९९.५	२४९९.५	२४९९.५
હ	राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-
۷	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)				
	मूळ	-0.98	٧.٧	-0.६२	-१.१८
\perp	सौमिकृत	-0.98	१.८	-0.६२	-8.8८
100	T.				

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीदारे पनर्विलोकन करण्यात आले आणि १४ ऑगस्ट. २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंदपटाव

- वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे मर्यादित पुर्नविलोकनावर अवलंबून आहे.
- ं इंडएएस १०८–कार्यचलीत विभागानुसार कंपनी वेगवेगळे निष्कर्षयोग्य विभागात कार्यरत नाही.
- समभागांचे प्रारंभी सार्वजनिक प्रस्तावाची प्रक्रिया खालीलप्रमाणे

तपशील प्रस्ताव दस्तावेज ३० जुन, २०२१ वापरावयार्च फरक (काही दिल्याप्रमाणे वितरणाचे पर्यंत वास्तविव असल्यास) उद्दीष्टाकरिता दिलेली रक्कम वापर रक्कम आवश्यक र्काचलीत भांडवलाचे वित्तीय भाग 900.00 600.0 उच्च शुल्क कर्जाचे अंशत: भरणा ४६७.१२ ४६७.१२ भांडवल खर्च 94.00 ४३.१८ 48.69 वर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देश 300 300 आयपीओ वितरण खर्च २१३.३३ २१३.३३ **१७२३.६३**

48.68 मंडळाच्या वतीने व करित सुप्रिम इंजिनियरींग लिमिटेडकरित सद्री / संजय चौधर्र अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:०००९५९९०

सही,

कंपनी सचिव व सक्षम अधिकार्र

POINT

ठिकाण: नवी मुंबई

दिनांक: १४.०८.२०२१

एकूण

वन पॉईंट वन सोल्युशन्स लिमिटेड

(पुर्वीची वन पॉईंट वन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड)

नोंदणीकृत कार्यालयः इंटरनेंशनल इन्फोटेक पार्क, टी-७६२, टॉवर-७, ६वा मजला, वाशी, नवी मुंबई-४००७०३, महाराष्ट्र, भारतः दूरः:+९१(२२)६६८७३८००, फॅक्स:+९९(२२)६६८७३८८९ ई-मेल: investor@1point1.in, वेबसाईट: www.1point1.in

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

थे सूचना देण्यात येत आहे की, एमसीए परिपत्रक व कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या तंतेनुसार वन पॉइंट वन सोल्युशन्स लिमिटेडच्या सदस्यांची १३वी वार्षिक सर्वसाधारण समा मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१ रोजी स.१०.३०वा. १३व्या वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचनेत मुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल. . शरोक परिपत्रके, कंपनी कायदा २०१३ चे कलम १०१ व १२६ नुसार वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताच्या एकतित वार्षिक अहवालासह सभेत विमर्थीत होणारे नियोजित व्यवसायाची सूचना सद इस्यांना ज्यांचे ई-मेल हिपॉझिटरी सहमागीदार व कंपनीकडे नोंद आहे त्यांना मे लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आली आहे. डिमॅट स्वरुपात गधारणा असणारे आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक संबंधित डिपॉझिटरी सहमागीदारकडे नोंद करावेत. वास्तविक स्वरुपात

नागधारणा असणाऱ्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांची धारणा डिमॅटमध्ये करावी/त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक कंपनीचे निबंधक व मागहस्तांतर प्रतिनिधी मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लेमिटेड यांच्याकडे सादर करावेत. वित्तीय वर्ष २०२०–२५ करिता एकत्रित वार्षिक अहवाल तसेच वार्षिक सर्वसाधारण समेची सूचना कंपनीच्या (www.1point1.in) वेबसाईटवर उपलब्ध वेईल. भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, उपरोक्त परिपत्रकानुसार भागधारकांना वार्षिक अहवाल २०२०–२१ व एजीएम सूचनेची वास्तविक प्रत पाठविली जाणार नाही.

गधारकांना रिमोटने किंवा एजीएम दरम्यान विद्युत मतदान प्रणालीने एजीएम सूचनेत नमुद विषयावर मत देण्याची संधी आहे. रिमोटने किंवा एजीएम दरम्यान डिमॅट स्वरुपात, वास्तविव रुपात आणि ज्या भागधारकांचे ई–मेल नोंद नाहीत त्यांना त्यांच्याकरिता पद्धत १३व्या वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचनेत नमुद आहेत. प्पनी कायदा २०१३ च्या करुम १०८ नुसार कंपनीने विद्युत स्वरूपाने (ई–वोटिंग) मत देण्याकरिता कंपनीने सुविधा दिलेली आहे. ज्याकरिता कंपनीने सेन्ट्रल डिऑझिटरी सर्विसेस लिमिटेड सीडीएसएल) ची सेवा मत देण्यासाठी दिलेली आहे. रिमोट ई–वोटिंग प्रक्रिया व सभेमधील ई–वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कार्यस्त कंपनी सचिव **ोमती कुमुदीनी भालेराव** यांची कंपनीच्या संचालक मंडळाने नियुक्ती केली आहे. सदस्यांनी ई–वोटिंगकरिता खालील प्रक्रियेचे पालन करावे.

कपनी कायदा २०१३ च्या करूम ९१ आणि लागू इतर तरतुदीअंतर्गत वार्षिक सर्वसाधारण सभैनिमित्त नोंद दिनांक म्हणून मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१ निश्चित केली आहे. रिमोट ई-वोटिंग ानिवार, ११ सप्टेंबर, २०२१ रोजी स.१०.००वा प्रारंग होईल आणि सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. या ई-वोटिंग कालावधीत मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१ ॥ नोंद तारखेला वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपात मागधारणा असणाऱ्या सदस्यांना त्यांचे मत बिद्युत स्वरूपात देता येईल. त्या वेळेनंतर ई-वोटिंगकारतात सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग पध्दत बंद ोंद दिनांक मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१ रोजी सदस्य नोंद पुस्तकात/लाभार्थी मालकांच्या पुस्तकात ज्यांची नावे नमुद आहेत अशा व्यक्तींना रिमोट ई-वोटिंग/सभेत मतदानाचा अधिकार

सेल. एजीएमनिमित्त बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१ ते मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. त्या व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि निश्चित दिनांक अर्थात मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारक म्हणून पात्र ठरले मल्यास त्यांनी rnt.helpdesk@linkintime.co.in वर विनंती पाठवून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करावा

ाभेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांनी जर रिमोट ई–वोटिंगने त्यांचे मत दिलेले असेल तर त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार नसेल. व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य द्रकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम)/ई-वोटिंगबाबत सविस्तर माहितीकरिता वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुवनेतील टीपचा संदर्भ घ्यावा. ई-वोटिंग कियाबाबत काही तकारी असल्यास भागधारकांनी खालील ठिकाणी संपर्क करावा. श्री. दिलीप राजपुरोहित

दर.:+९१-२२-४९१८६२००, फॅक्स:+९१-२२-२२४९१८६१९५ –मेल: mt.helpdesk@linkintime.co.in, वेबसाईट: www.linkintime.co.in श्री. राकेश दळवी

लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

न्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड

पत्ताः सी१०१, १ला मजला, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई–४०००८३, महाराष्ट्र.

सम्रता कार्यात्रपर साथस्य (३१४४) (लानट्ड फ्या: २५वा नकत, मेथेवी म्यूडेक्स, ए विंग, मफतलाल मिल कंपाऊंडस, ना मा.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००५३. दूर::०२२-२३०५८५४२, **ई-मेल**: helpdesk.evoting@cdslindia.com.

. दुरील तपशिलाकरिता कंपनीच्या www.1point1.in किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटला भेट द्यावी

संचालक मंडळाच्या आदेशान्व प्रितेश सोनाव

दिनांक: १९ ऑगस्ट, २०२१